

June 06, 2023

To,
BSE Limited,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001
Scrip Code: 532687

National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400051

**Symbol: REPRO** 

Dear Sir / Madam,

### Sub: Newspaper Advertisement for transfer of equity shares to IEPF Authority

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the following documents:

- 1. Copies of newspaper advertisement published in Business Standard (English All India Edition) and Aapla Mahanagar (Marathi Mumbai Edition) on June 06, 2023;
- 2. Copy of reminder letter sent to eligible shareholders.

The above reminder letters were sent to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the IEPF Authority. This is pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended.

The above information will also be available on the website of the Company at <a href="https://www.reproindialtd.com">www.reproindialtd.com</a>.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For **Repro India Limited**,

Almina Shaikh Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

# Centre's 'lateral entry' plan gains traction

Despite challenges, including resistance from the civil service, the hiring programme has received an enthusiastic response from the private sector

SUBHOMOY BHATTACHARIFF New Delhi, 5 June

n May, a list of 20 lateral recruitments to middle and senior levels of central government service was issued by the Union Public Service Commission (UPSC). It created no stir, a reflection of how such recruitments appear to have become institutionalised.

Yet, the process of regular lateral recruitments is fairly recent. In 2019, the Narendra Modi-led government had begun with fanfare the process of lateral recruitment to middle and senior levels of service. Ten posts of joint secretaries were advertised, of whom seven lasted their three-year term and were given extensions for another two years. In 2020, 30 posts were advertised of which 28 were filled.

The latest advertisements are pretty much on expected lines. A Department of Personnel & Training (DoPT) official, who declined to speak on record, said the departments concerned now sent in their vacancy positions each year. "Based on discussions with them and the expected intake from the various recruitment exams, a list of vacancies that need to be filled at the senior level immediately are arrived at," the official said. The last date for applying this time is June 19.

Now that the initial brouhaha of 2019 is over, the DoPT is ambivalent about publicising the initiative. The department's website lists lateral recruitment in its booklet from last year, "Reinventing Governance -Major Reforms and Initiatives from 2014-2022". But given that government employment is a hot button issue in a poll-heavy year, last week, when the department issued two booklets on "9 Years of Administrative Reforms (2014-2023)" that lists the government's achievements in making the civil services at various levels respond to citizens' demands, there is no mention of lateral recruitments anywhere. Both booklets were released by Jitendra



Singh, minister for personnel, public grievances and pensions.

At least part of this ambivalence stems from the biggest challenge for these recruitments: the institutional opposition, especially from the Indian Administrative Service (IAS) and the Central Secretariat Service (CSS). The nature of jobs being advertised through the three advertisements issued since 2019 are all for what is known as central staffing roles in the ministries. These are the posts typically reserved for the IAS and their feeder service, the CSS. The posts of specialist officers such as those in audit, the Railways or in tax (direct and indirect) have not vet been thrown open to lateral recruitments. This is also surprising given that the government was said to be short of specialists.

This is also one of the reasons the states have not asked the Centre to introduce a parallel system for them. Although states occasionally appoint people from outside the standard recruitment system, the process has not

been institutionalised anywhere. These two cadres, therefore, have reason to be concerned. Writing apparently on their behalf, former chairman of UPSC Deepak Gupta is clear that such

## TANGENTIAL FACTS

- Lateral entrants supplement the current direct recruitments for IAS where annual intake has gone up to 180
- IAS vacancies are 20% plus. Both direct and lateral intake will reduce vacancies to single digits by about 2025
- Lateral entrants need to be inducted
- 60 posts to be filled through lateral entrants - all in ministries at the Centre
- States have yet to start similar schemes

recruitment can "degenerate into an uncontrollable spoils system" to benefit politicians. "Lateral entry of professionals is a simplistic solution seeking to remedy a very complex problem. Used selectively it could benefit in limited areas. Used liberally it could completely destroy the system," he wrote in the book Transforming the Steel Frame, edited by former Comptroller and Auditor General Vinod Rai.

To be sure, the new entrants are not designated as IAS or an equivalent service. In the rank- and status-conscious Indian bureaucracy, this has consequences. But recognising that lateral entry is here to stay the DoPT has now clearly designated officers, set up sections and so on to deal with lateral entrants instead of keeping the process Still there are pain points of working

within the government system. For instance, one of the latest to quit this year is Saurabh Mishra, a former private sector real estate and insurance industry professional. Mishra was joint secretary in the department of financial services in the finance ministry. He had been given an extension beyond three years and no one can argue that the tasks of reviving the state-run general insurers or of shepherding LIC after its market listing are over. But Mishra quit eight months into his new term. He did not comment for this article

According to Manish Sabharwal, vice-chairman and co-founder of TeamLease Services, India's largest human capital firm, a good way to deal with the challenge is not to bring in lateral entrants on the basis of vacancies but to consider whether such a gap can be effectively filled by a lateral entrant. He identifies human resources roles as the key ones in this context. "Invest in HR capabilities that could be seeded with lateral entry for a bunch of senior people," he advises.

This has started happening to some extent. The government has also set up the Capacity Building Commission and Mission Karmayogi to train government employees about their roles. However, both the institutions have not stepped in to deal with lateral entrants, per se. The job of weaning in the new officers has been strictly left to the secretary, DoPT, and the respective secretaries of the departments they join. The initial training of these officers, made formal from the second batch, is for a 15-day stint at the Indian Institute of Public Administration in New Delhi. Speaking with them, minister Jitendra Singh claimed the government had streamlined the lateral entry appointments to induct the best of the best talent for a particular task, coupled with expertise.

In terms of numbers, the 60 posts advertised so far are minuscule among the approximately 95,000 posts of government officers in the central government. This is the first time the government has got going in fairly sizable numbers. The large numbers of responses to these posts from people who are already employed for a number of years in equivalent posts in the private sector shows the experiment has enthusiastic backers among citizens.

## NUMBER WISE

# **NO SWEAT OVER HIGH AUDIT FEES**

One segment accounts for the majority of industry's income

### 1. Audit fees lag surge in profits

Base has been taken as 100 for easier comparison



Data as of March 2022. Based on 362 companies out of the S&P BSE 500 with comparable data across the years
Source: Capitaline, Business Standard calculations

### SACHIN P MAMPATTA & SAMEER MULGAONKAR

Mumbai, 5 June


Rising audit fees have upset companies in the US and the UK since the pandemic began in 2020. Companies listed in the UK's FTSE 100 even wrote a joint letter to large auditors over growing costs, after expenses reportedly rose 22 per cent in four years.

Indian audit fees have also increased 20 per cent in the last four years, shows a Business Standard analysis of 362 firms on the S&P BSE 500 index with comparable data since financial year 2017-18 (FY18). Indian firms perhaps do not complain because their profits rose significantly more in the same period as seen in *chart 1*.

Audit fees in India have actually lagged net profit growth. Audit fees as a share of net profit was 55 basis points in FY18 for the companies under consideration. It dropped to 29 basis points in FY22, the latest year for which data is available. One hundred basis points is one per cent.

## 2. Sectoral differences in pay

Shows audit fees as share of net profit (in %)



ustry audited, and profitability can affect metrics. The automobile sector had the highest ratio of audit fees to net profit in FY22. It paid auditors the equivalent of 2.7 per cent of net profit. The high number may also be related to the sector's profitability, which took a hit during the pandemic. Among key sectors, banks paid out the equivalent of 50 basis points. It was 30 basis points for information technology (IT) firms. Cement and steel

### 3. Government firms account for majority of fees

Shows share of audit fees for key business groups (in %)

Government cos central and state)	53.5	
「ata	6.4	
Mukesh Ambani	4.9	
Birla AV	3.9	
MNCs	3.0	
Adani	0.7	
Bajaj	0.7	

Fees depend on the indfirms paid out 20 basis points and 10 basis points respectively (chart 2). The Tata group was among the largest private sector

paymasters for auditors. It accounted for 6.4 per cent of the pool. MNCs accounted for three per cent of the total fees. The biggest clients of audit firms are not private companies though. Central and state public sector firms accounted for over 50 per cent of the fees that auditors collected, shows data from the sample (chart 3).

# 'Bank boards must hold managements accountable'

If the management fails to meet expectations, the board should even consider replacing it: RBI Dy Guv Rao

**BS REPORTER** Mumbai, 5 June

The boards of banks should hold the management accoun-

the performance of management objectively and ensure that they are held accountable for their actions. If the management is not meeting expectations, boards should take suitable action, including replacing the management, to improve the bank's governance and risk management," Rao said in his speech at the conference of the directors of banks. The RBI had organised the conference for public sector banks on May 22 in New Delhi and private sector banks on May 29 in Mumbai.

The copy of Rao's speech was uploaded on the RBI

website on Monday. banks should set clear expectations for the management are built into the compensain terms of risk management and corporate governance. He added that the management should be required to ensuring sound corporate regularly report risk management. "This reporting should include information on the bank's risk appetite, risk exposures, and risk mitiga-

tion strategies," he said. The deputy governor said boards should ensure that the management is transparent depositors, tend to be diverabout the banks' financial performance/statements and risk management practices so that trust with stakeholders is built and investors are able to assess the various risks

associated with banks. He said boards must other stakeholders.



table for its actions, and should replace it if it does not meet expectations, M Rajeshwar Rao, deputy governor of the Reserve Bank of India (RBI), said in an interaction with board members of banks. "Boards should appraise

> M Rajeshwar Rao ensure a suitable policy framework to assess effectiveness, in accordance with their strategies and risk profiles. The effectiveness must be tracked at all levels — individual director, committee, and the overall board. On the subject of remuneration, he said that bank

boards, through the nomination and remuneration committees, must ensure that the management's remuneration is not only tied to short-term profits but also takes into account long-term materialisation of risks, and that Rao said the boards of appropriate ex-ante and expost checks for assessment

tion systems

According to Rao, there are two key challenges in governance in banks.

"First, the banks are placed at a higher pedestal vis-à-vis other financial or non-financial entities due to their unique role," he said. "Second, the most important stakeholder for the bank, i.e. sified, diffused, and passive. He added that this is a challenge the board of directors have to address to ensure that the management's incentives are aligned with the interest of depositors and

# THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCORE LIMITED dia Enterprise) Regd. Office: Eloor, FACT-PD Administrative Building: 83501, Kochi, Kerala, Tel: (0484)-256-8633/8260, 2545196 E-TENDER FOR SANITATION AND HYGIENE WORK IN VARIOUS AREAS AT FACT UDYOGAMANDAL COMPLEX

IBID Numbers GEM/2023/B/3525916 dated 03.06.20231

Online bids (two cover system) are invited for undertaking Sanitation and hygiene work in various areas at FACT Udyogamandal complex for a period of 2 years, through https://gem.gov.in portal. Any change / Extensions to this tender will be informed only through our website / GEM portal and will not be published in newspapers

Due date/ time for submission of bids for both tenders are: 19.06.2023 / 3.00 PM

lindi version of this advertisement is published in our website: www.fact.co.in

### **VINYL CHEMICALS (INDIA) LIMITED** Regd. Office: Regent Chambers, 7<sup>™</sup> Floor, Jamnalal Bajaj Marg. 208, Nariman Point, Mumbai 400 021. Tel: 22822708/69829000; Website: www.vinylchemicals.com CIN: L24100MH1986PLC039837

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF Authority)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the Company (in respect of which the dividend declared during the financial year 2015-16 has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more) are required to be transferred by the Company to the demat account of the IEPF Authority. The Company has sent individual notices to the registered addresses of the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of such shareholders on its website www.vinylchemicals.com. The concerned shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be

transferred to the IEPF Authority. Shareholders are requested to claim the dividend declared during the financial year 2015-16 and onwards before the same is transferred to the IEPF.

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in demat form, the extent of shares liable to be transferred, shall be debited from the shareholders account and transferred to the IEPF

In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by 4th September, 2023, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred.

The shareholders may note that once the shares, including all benefits accruing on such shares, if any, are transferred to the IEPF Authority, the same can be claimed only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website www.iepf.gov.in. For any queries in respect of the above matter, shareholders may contact M/s. TSR Consultants Pvt. Ltd., the Registrar & Transfer Agents of the Company at C-101, 1st Floor, 247 Park, \_al Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai- 400083; E-mail: csg-unit@tcplindia.co.in; Website: www.tcplindia.co.in or contact the Company at cs.vinylchemicals@pidilite.com. for Vinyl Chemicals (India) Ltd.

Place: Mumbai Date: 06/06/2023 P.C. Patel Secretary

# REPRO INDIA LIMITED

Email: <a href="mailto:investor@reproindialtd.com">investor@reproindialtd.com</a> Website: <a href="mailto:www.reproindialtd.com">www.reproindialtd.com</a> CIN: L22200MH1993PLC071431

INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act. 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting

audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the IEPF Rules"), the dividend declared for the financial year 2015-16, which remains unclaimed for a period of seven (7) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the IEPF Account. The Company has sent a communication to the concerned shareholders at their registered address, inter alia, providing the details of their unclaimed dividend for seven (7) consecutive years and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend atest by September 02, 2023 to avoid transfer of their shares to the Demat Account of the

Further, in terms of Rule 6 of the IEPF Rules, a statement containing details of the name of the shareholder(s) and their Folio number / DP ID - Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on our website case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by

Sentember 02, 2023, the said equity shares shall be transferred to the Demat Account of EPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules without further notice. n this connection, please note that: For Shares held in Physical form: New share certificate(s) will be issued and

transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of shareholder will be deemed For Shares held in Demat form: The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in shareholders demat account in favour of IEPF. t may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividence it his ye noted until Claim sainle against the Company in respect of inclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of the IEPF Authority, the shareholders can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an online application for which details are

underlus) from the EEF Automoty by making an online application to which details are available at <a href="https://www.iepf.gov.in">www.iepf.gov.in</a>. In case of any queries/clarifications, the concerned shareholders may contact the Company's Registrar & Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, Unit: Repro India Limited, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Tel No.: +91 22 49186270, Fax No.: +91 22 49186060, Email: <a href="mailto:iepf.shares@linkintime.co.in">iepf.shares@linkintime.co.in</a>

鎩

Almina Shaikh Company Secretary & Compliance Officer

## ≪ Chola

## **Cholamandalam Financial Holdings Limited**

are House', No. 234, N.S.C. Bose Road, Ch Tel: 044-42177770-5: Fax: 044-42110404 E-mail ID: investorservices@cfhl.murugappa.com; Website: www.cholafhl.com CIN:L65100TN1949PLC002905

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 (the Act) and the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfel nd Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs (MCA)

As per the above provisions, all shares in respect of which dividends have not been paid or claimed for seven consecutive years or more are required to be transferred to the demat account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In respect of the Fina Dividend declared in the financial year 2015-16, the due date for transfer of the shares is 13th September, 2023. Individual communication is being sent to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority at the latest available address advising them to claim their dividends. The concerned shareholders are requested to make an application along with the requisite documents to the Company / Kfin Technologies Limited (RTA).

In case the Company / RTA does not receive the requisite documents by 23rd August, 2023, the Company shall, in compliance with the requirements of the said Rules, transfer the dividend shares to the IEPF as per procedure stipulated in Rules, without any further notice Details of shareholders including the name, folio number/DP ID/client ID and equity shares due

for transfer to IEPF Authority are being uploaded on the Company's website at <a href="http://www.cholafhl.com">http://www.cholafhl.com</a> for verification by concerned shareholders. Shareholders may note that both unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from the IEPF

For further information / clarification, concerned shareholders may contact the Company or the RTA at the following address:

Cholamandalam Financial Holdings Limited Kfin Technologies Limited No.234, N.S.C. Bose Road. Chennai - 600 001

Authority after following the due procedure prescribed in the Rules.

Tel: 044-42177770-5; Fax: 044-42110404 Email: investorservices@cfhl.murugappa.con Website: www.cholafhl.com

Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 Toll Free No.: 1800 309 4001 Fax No: 040-2342 0814 Email: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com or ris.kfintech.com Further, shareholders are requested to update their KYC details with RTA / Depository Participan

by 30 September, 2023. For Cholamandalam Financial Holdings Limited Company Secretary

Government of Kerala Published Tenders from 01-06-2023 to 04-06-2023

Kerala Public Service Commission Fender ID: 2023\_PSC\_579827\_1 \* Secretary \* Supply of High Quality Cloth Lined Covers \* Closing Date: 27-Jun-2023

https://etenders.kerala.gov.infor more details.

Ro.No:01-04/Jun/2023/PRD/(N)7

### LUX INDUSTRIES LIMITED Registered Office: 39, Kali Krishna Tagore Street, Kolkata - 700 007

CIN: L17309WB1995PLC073053 Tel No.: +91-33-4040 2121, Fax No.: +91-33-4001 2001

Email: investors@luxinnerwear.com, Website: www.luxinnerwear.com TRANSFER OF UNCLAIMED/UNPAID SHARES OF LUX INDUSTRIES FUND (IEPF)

SECTION 124(6) OF THE COMPANIES ACT 2013 AND THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) **AUTHORITY (ACCOUNTING, AUDIT, TRANSFER & REFUND) RULE** 

Notice is hereby given to the shareholder(s) of Lux Industries Limited (the Company) that in respect of dividend declared for financial year 2015-16, which remained unclaimed for seven consecutive years are transferred to IEPF Suspense Account. Shareholders are requested to claim such dividend by September 05, 2023, failing which their shares will also be liable to be transferred to IEPF Authority.

Individual communication has been sent to the concerned shareholders at their latest available address in the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) records for taking appropriate action(s). The details of all concerned Shareholders is available on the website of the Company i.e. on www.luxinnerwear.com under investor relation-> Shareholders Information> Unclaimed and Unpaid dividend->Details of Members & Shares for transfer to IEPF Authority.

In case of shareholders holding shares in:

Physical Form - The Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Accoun may note that the Company would be issuing new share certificate(s)/Lette of Confirmation(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of the transfer of shares to IEPF Suspense Account as per the IEPF Rules and upon such issue, the original certificate(s) which stands registered in their name, stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

Dematerialised Form - The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in their Demat accoun in the favour of Demat account of the IEPF Authority.

The Shareholders may note that if no reply is received by the Company or by the Registrar from the concerned Shareholders by September 05 2023, the Company shall with a view to complying with the requirements set out in the IEPF Rules, transfer the shares to the IEPF Suspense Accounts by the due date without any further notice.

Shareholders are requested to note that both the unclaimed dividence and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF Rules. No claim shall be lie against the Company with respect to unclaimed dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the said Rules.

Shareholder(s) may please note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical share(s) to the IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's RTA as mentioned below:

Share Transfer Agent KFin Technologies Limited

Place: Kolkata

Date: 05.06.2023

(Unit: Lux Industries Limited) Karvy Selenium Tower B. Plot 31-32. Gachibowli

Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032 Toll Free No: 18003094001, Email: einward.ris@kfintech.com

For Lux Industries Limited

Smita Mishra (Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS26489

# **भिग्नहानगर** देश-विदेश

www. mymahanagar.com 😝 🗿 💟 🕲 🖸 🤕

# आपलंगहानार

**EPRO** 

मंगळवार ६ जून २०२३

REPRO INDIA LIMITED

Reg. Office: 11th Floor, Sun Paradise Business Plaza, 'B' Win
Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, India.
Phone: 022-71914000 Fax: 022-71914001

Fax: 022-71914001 Paradise Department of the Paradise Para

NOTICE OF TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies

Act. 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting) Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the IEPF Rules"), the dividend declared for the financial year 2015-16, which remains unclaimed for a period of seven (7) consecutive

The Company has sent a communication to the concerned shareholders at their registered address, inter alia, providing the details of their unclaimed dividend for seven (7)

latest by September 02, 2023 to avoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority. consecutive years and giving them an opportunity to claim the said unclaimed dividence

Further, in terms of Rule 6 of the IEPF Rules, a statement containing details of the name o

the shareholder(s) and their Folio number / DP ID - Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on our website

in case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by September 02, 2023, the said equity shares shall be transferred to the Demat Account of

EPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules without further notice. This connection, please note that:

1 For Shares held in Physical form: New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable.

cancelled and non-negotiates.

ij For Shares held in Demat form: The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in shareholders demat account in favour of IEPF. It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to IEPF Rules. Upon transfer to the Demat Account

of the IEPF Authority, the shareholders can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an online application for which details are

available at www.iepf.gov.in.

In case of any queries/clarifications, the concerned shareholders may contact the Company's Registrar & Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, Unit: Repro India Limited, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Tel No.: +91 22 49186270, Fax No.: +91 22 49186060, Email: iepf.shares@linkintime.co.in

www.reproindialtd.com for information and necessary action by the shareholders

vears or more are liable to be transferred by the Company to the IEPF Account

Email: investor@reproindialtd.com Website: www.reproindialtd.co CIN: L22200MH1993PLC071431

# त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला?

**♦न्यूयॉर्क ।** तुम्ही मोदी सरकारला काहीही विचाराल, तर ते आधी मागे बघतील. त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला? ते म्हणतील काँग्रेसने हे ५० वर्षांपूर्वी केले होते, असे म्हणत काँग्रेसचे नेते राहल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. शुक्रवारी ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल ट्रेनला अपघात झाला. या ट्रेनने लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. त्यानंतर या ट्रेनची धडक समोरून येणाऱ्या आणखी एका ट्रेनला बसली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामुळे २८८ निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

राहुल गांधी अमेरिकेतील वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यावेळी त्यांच्याकडून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. सोमवारी त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत मोदी सरकारला विचारा की तुम्ही पाठ्यपुस्तकातून पीरियोडिक टेबल राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला



वर्षांपूर्वी केले होते.

अमेरिकेत एका ठिकाणी भारतीयांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकार लगेच उत्तर देतात की मागे वळून पाहा. आता विचार करावा लागेल. तुम्ही सर्व कारने इथे आला आहात का. कल्पना करा की कार चालवताना तुम्ही फक्त मागील आरशात पाहिले तर काय होईल? तुम्ही गाडी चालवू शकाल का? तुमचे एकामागून एक अपघात होत असतील. प्रवासी तुम्हाला विचारतील तुम्ही काय करत

तर ही पंतप्रधान मोदींची विचारसरणी आहे. त्यांना

भारतात वेगवेगळ्या विचारधारांची लढाई आहे. एक भाजपचा आणि एक काँग्रेसचा एकीकडे नथुराम गोडसेची विचारसरणी आहे आणि दुसरीकडे महात्मा गांधींची विचारधारा पुढे नेत आहोत. त्यावेळी अमेरिकेपेक्षा मोठी शक्ती असलेल्या ब्रिटिशांशी गांधीजींनी युद्ध केले. तुम्ही लोक गांधी, आंबेडकर, पटेल, नेहरू यांच्या पावलावर पाऊल टाकत आहात, असेही राहुल गांधी यांच्याकडून सांगण्यात आले.

मान्सूनचा करळसह

महाराष्ट्राला हुलकावणी

**◆नवी दिल्ली ।** राज्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले

आहेत. त्यामुळेच नागरिकांकडून एखाद्या चातकाप्रमाणे पावसाची

वाट पाहण्यात येत आहे. रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची

शक्यता वर्तविण्यात आली होती, पण रविवारी मान्सूनने केरळला मोठी

हुलकावणी दिल्याने आता महाराष्ट्रातही मान्सून उशिराच दाखल होणार

आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनला केरळमध्ये

दाखल होण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार

आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही याचा परिणाम होऊन महाराष्ट्रात १५

जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत.

त्यामुळे नागरिकांची थोड्याफार प्रमाणात का असेना पण गरमीपासून

सुटका झाली आहे, पण मुंबईकर मात्र या उष्णतेमुळे हैराण झालेले

पाहायला मिळत आहेत. यामुळे मुंबईच्या अनेक भागात दुपारच्या

वेळी शुकशुकाट पाहायला मिळतो. महत्त्वाची बाब म्हणजे मान्स्न जरी

लांबणीवर गेला असला तरी खरीप पेरणीवर त्याचा फारसा परिणाम

होणार नाही, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे, परंतु

आता केरळमध्ये या आठवड्यात मान्सून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे

महाराष्ट्रातही मान्सून उशिरा म्हणजेच १५ जूनला दाखल होण्याची

शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सूनपूर्व पाऊस येऊ

राज्यातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली,

अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर आदी भागांत मान्सूनपूर्व पावसाने

हजेरी लावली आहे. राज्याच्या विविध भागांत शनिवारी रात्री आणि

रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

अंगावर झाड, दगड कोसळून ४, तर वीज पडून ७ जणांचा मृत्यू

झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये नंदुरबार, बीड, जळगाव,

अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील घटनांचा समावेश आहे. वृक्ष

आणि विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून पिकांचे

नुकसान व पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

शकतो, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

केरळसह महाराष्ट्रात उशिरा मान्सून दाखल होणार असला तरी

### **CHNAGE OF NAME**

have changed my name from Belvin Biju to Belvin Biju John as per Maharashtra Government Affidavit dated 03.06.2023

### पश्चिम रेल्वे-वडोदरा विभाग

मल्टी सेक्शन डिजिटल एक्सल काऊंटरची विविध कामे

सूचना SnT\_W\_२३-२४\_०२ दि. ३०.०५.२०२३ भारताच्या राष्ट्रपतीसाठी आणि त्यांच्या वती उप सीएसटीई (कार्ये)/वडोदरा कार्यकारी निविदा क्र. BRC\_SnT\_W\_ २३-२४\_०२ करीता ई-निविदा मागवित् आहेत. बोलीदाराना त्यांच्या मूळ/ बदलेल्या बोली बोली समाप्तीच्य दिनांक आणि वेळेपर्यंत सादर करता येतील यदर निविदांसाठी प्रत्यक्ष बोली सादर करत येणार नाहीत आणि जर प्रत्यक्ष प्रस्ताव सादर करण्यात आल्यास त्यावर विचार केला जाणार नाही. (१) कामाचे नाव त्याच्या ठिकाणासह वडोदरा विभागामधील ऑटोमॅटिक सिग्नलि अनभाग वडोदरा - भरूच दरम्यान अलस्टोग ऑडियो फ्रिकेन्सी ट्रॅक सर्किट (एएफटीसी बदलण्याच्या संदर्भात मल्टी सेक्श काऊंटरची तरतूद, बसविणे, तपासणे आणि कार्यान्वित करणे. (२) कामाचे अंदाजे मृत्य: रज. १७,१४,२८,२८९.४४/- (३) जम (४) ई-निविदा सादरीकरणासाठी आणि -निविदा उघडण्यासाठी दिनांक आणि वेळ बुनाका वर्ज / ०६/२०२३ रोजी १५:२० वा. पर्यंत आणि २०/०६/२०२३ रोजी १५:२० वा. निविदा उघडण्यात येतील. (५) संकेतस्थळ तपशील आणि सूचनेचे ठिकाण जेथे तपशील इत्यादी पाहता येईल: http://www.ireps.gov. in उप मुख्य संकेत आणि दूरसंचार अभियंत (कार्ये), दुसरा मजला, अनेक्स बिल्डींग म.रे.प्र. कार्यालय, पश्चिम रेल्वे, प्रतापनगर वडोदरा-३९२००४. बीआरसी ०७२

सुचना श्रीमती निखत हसन शेख, ह्या साई प्रसाद ए कॉ-ऑप. हो. सोसायटी लि. ज्यांचा पत्ता तळ मजला. साई प्रसाद । कॉ-ऑप. हो. सोसायटी लि., एचडीएफसी बँक जवळ, कोळीवाडा नायगाव पश्चिम, जिल्हा पालघर पिन ४०१२०७ असा पत्ता असलेल्या सोसायटीच्या सभासद आहेत आणि सोसायटीच्या डमारतीमधील सदनिका क्र. ३०१ च्या धारक अस्व त्यांचे १० डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले आहे. सोसायटी ह्याद्वारे सोसायटीच्य भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासदार्च नमूद समभाग आणि स्वारस्य हस्तांतरित करण्यासाठी वारस किंवा वारसांकडून किंवा अन्य दावेदार/ दावेदारांकडून हरकतदार/ हरकतदारांकडून सोसायट ह्याद्वारे सदर सूचनेच्या **१५ दिवसांच्या** आत सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासद्वे नमूद समभाग आणि स्वारस्य हस्तांतरित करण्यासाठी त्याच्या/ तिच्या, त्यांच्या दाव्यांच्या/ हरूकतींच्या संदर्भात असणारी कागदपत्रे आणि पुरावे मागवित आहेत. जर कोणतेही दावे/ हरकर्त सोसायटीद्वारे प्राप्त न झाल्यास सोसायटीच्य भांडवल/ गुंतवणुकी मधील मयत सदस्याचे नमूद समभाँग आणि स्वारस्य सोसायटीच्य उपविधींच्या अंतर्गत हस्तांतरित करण्या येतील. सोसायटीच्या नोंदणीकत उपविधींच प्रत दावेदार/ हरकत ह्यांच्यादारे पाहणीसाव सोसायटीच्या कार्यालयामध्ये/ सोसायटीच सचिव ह्यांच्याकडे सूचनेच्या प्रसिद्धीपासूब

साई प्रसाद ए कॉ-ऑप. हो. सोसायटी लि. साठी आणि त्यांच्या वतीने मा. अध्यक्ष मा. सचिव

विहित कालावधीपर्यंत कार्यालयीन वेळेमध्र

स. ९.०० वा. ते सायं. ६.०० वा. पर्यंत

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५/०६/२०२३



## **CORRIGENDUM-I**

The due date of sale for Tender No. EEC/KYN/T-021/2023-24 to EEC/KYN/T-027/2023-24 is extended up to 12.06.2023 & the due date of submission will be on 13 06 2023 up to 12.00 hrs. The technical and commercial bid shall be opened on 13.06.2023 after 12.00 hrs if possible. Other terms and conditions will remain the same. For details please log on to our website www.mahadiscom.in.

> Executive Engineer (Civil) Civil Division, Kalyan

Place : Mumbai Date : June 05, 2023

Company Secretary & Compliance Officer

For Repro India Limited

Almina Shaikh





### बोली मागविणारी सूचना

करंजाडे आणि द्रोणागिरी नोड आणि लगतच्या गावांमध्ये

मॉसिकटो व्हेक्टर कंट्रोल काम.

महाराष्ट्राची सिडको लिमिटेड ई-बोलीकरण प्रक्रीयेद्वारे ऑन लाईन नग शतमान बोली अनुभवी स्थानिक पीएपी संस्थांकडून मागवित आहेत.

१. कामाचे नाव: करंजाडे आणि द्रोणागिरी नोड आणि लगतच्या गावांमध्ये मॉसिकटो व्हेक्टर कंट्रोल काम. २. सी. ए. क्र.: ०६/सिडको/पीएचएस/२०२३-२४ ३. अंदाजे मूल्य: रु. ८३,१६,६५१.१९ ४. इ.र.ठे.: रु. ८४,०००/- (रुपये

चौऱ्याऐंशी हजार मात्र) ५. कार्य कालावधी: २ (दोन) वर्षे ६. निविदा प्रक्रिया शुल्क: रु. ५,९००/- (रुपये पाच हजार नऊशे मात्र) (१८% जीएसटीसह (ना-परतावा) (रु. ५०००/- बोली शुल्क + रु. ९००/- १८% जीएसटी)

बोली कार्यक्रमासह बोली कागदपत्रे mahatenders.gov.in संकेतस्थळावर ०७/०६/२०२३ रोजी १७.०१ वा. पासून उपलब्ध असतील

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in मुख्य आरोग्य अधिकारी सिडको/जनसंपर्क/१३२/२०२३-२४

## **O**SBI

(भारतीय स्टेट बँक अधिनियम, १९५५ अंतर्गत स्थापित) कॉर्पोरेट सेंटर, चौदावा मजला, स्टेट बँक भवन, मादाम कामा रोड, निरमन पॉईंट, मुंबई –४०००२१ वेबसाईट: https://bank.sbi इमेल: investor.complaints@sbi.co.in

## भागधारकांनी कृपया लक्ष द्यावे

वर्ष २०२२–२३ चा वार्षिक अहवाल पाठविणे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी) / अन्य दृक श्राव्य माध्यमे (ओएव्हिएम) यांद्वारे आयोजित बँकेच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण संभेची सूचना बँकेच्या आदरणीय भागधारकांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की बँकेच्या ६८ व्या वार्षिक

सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना दिनांक २२ मे, २०२३ रोजी, भारतीय राजपत्रामध्ये आणि दिनांक २६ मे, २०२३ रोजी सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये भारतीय स्टेट बँक सर्वसाधारण अधिनियम, १९५५ च्या अधिनियम २१ नुसार प्रकाशित करण्यात आली होती. ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दिनांक २७ जून, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता 'स्टेट बँक ऑडिटोरियम', स्टेट बँक भवन, मादाम कोमा रोड, मुंबई, ४०ँ००२१ येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी) / अन्य दृक श्राव्य माध्यमे (ओएव्हिएम) यांद्वारे आयोजित करण्यात आली आहे.

वरील सूचना व वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल बँकेचे संकेतस्थळ (https://www.sbi.co.in/web/corporate-governance/annual-report आपि https://www.sbi.co.in/web/investor-relations/agm-notice) येथे, बीएसई लिमिटेड (<u>www.bseindia.com</u>) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (<u>www.nseindia.com</u>) या संकेतस्थळांवर दर्शविण्यात आलेले आहेत. ही सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिट्ररी लिमिटेड (एन्एसडीएल)च्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे

एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे पार पाडावयाचे कामकाज असे आहे दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत तयार भारतीय स्टेट बँकेचा ताळेबंद व नफातोटा लेखे लेख्यांच्या कालावधीतील भारतीय स्टेट बँकेची कार्यपद्धती व व्यवहार यावरील केंद्रीय मंडळाचा अहवाल आणि ताळेबंद व लेख्यांवरील लेखा परीक्षकांचा अहवाल यांवर चर्चा करणे व तो स्वीकारणे.

दूरस्थ इ-मतदानाचा कालावधी दिनांक २२ जून, २०२३ रोजी सकाळी १०:०० भाप्रवे वाजता सुरु होईल आणि दिनांक २६ जून, २०२३ रोजी सायंकाळी ५:०० भाप्रवे वाजता समाप्त होईल. त्यानंतर दूरस्थ इ-मतदान यंत्रणा एनएसडीएलद्वारे मतदानासाठी निष्क्रिय करण्यात येईल. भागधारकाने एकदा मत दिल्यावर त्यानंतर त्यात बदल करण्याची अनुमती नाही. भारतीय स्टेट बँक सर्वसाधारण अधिनियम, १९५५ च्या अधिनियम् ३१ मध्ये नमूद केल्यानसार बँकेचे जे भागधारक निर्णायक तारखेस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाइज् स्वरुपात भागधारणा करत असतील ते वरील कालावधीदरम्यान दूरस्थ इ–मतदानाद्वारे आपले मत देऊ शकतात.

जे भागधारक एजीएममध्ये व्हिसी / ओएव्हिएम सुविधेद्वारे उपस्थित असतील आणि द्रस्थ इ-मतदानाद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नसेल आणि अन्य कोणत्याही कारणाने तसे करण्यास प्रतिबंधित नसतील, केवळ असेच भागधारक एजीएमदरम्यान इ–मतदान यंत्रणेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या भागधारकांनी दूरस्थ इ–मतदानाद्वारे मतदान केले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतीले. तथापि, ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र नसतील.

काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी असलेले नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि <u>www.evoting.nsdl.com</u> वरील डाऊनलोड विभागात भागधारकोसाठी उपलब्ध असलेल्या इ–मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकता किंव ०२२ – ४८८६ ७००० आणि ०२२ – २४९९ ७००० वर कॉल करा किंवा श्रीमती पुल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, चौथा मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेले, मुंबई – ४०००१३ यांना <u>evoting@nsdl.co</u> वर विनंती पाठवा किंवा ०२२ – ४८८६ ७००० आणि ०२२ – २४९९ ७००० वर कॉल करा. सेबीद्वारे जारी केलेल्या ५ जानेवारी २०२३ दिनांकित परिपत्रक क्र. SEBI/HO/DDHS/ DDHS-RACPOD9/P/CIR/२०२३/००१ मध्ये नमूद केलेल्या शिथिलीकरणानुसार भागधारकाने विशेष विनंती केली नसल्यास वार्षिक अहुवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण्यार्च आवश्यकता नाही. त्यानुसार, बँकेचा २०२२–२३ चा वार्षिक अहवाल आणि ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावणारी सूचना दिनांक ०५.०६.२०२३ रोजी अशा भागधारकांना इमेलद्वारे पाठविण्यात आली आहे ज्यांचे इमेल पत्ते बँक/ आरटीए कडे नोंदविलेले आहेत. . याशिवाय, २०२२–२३ चा वार्षिक अहवाल खालील क्यूआर कोडवरून देखील डाऊनलोड

具数级规则



या संधीचा लाभ घेऊन आम्ही आपल्याला ही विनंती करतो की संपर्क सुलभता व लाभांशार्व अखंड प्रदान व्यवहारांच्या सुनिश्चितीसाठी आपण आपले केवायसी तपशील, इमेल आयडी पत्ता, मोबाईल क्रमांक व बँक खात्याचे तपशील भागधारकांना त्यांच्या डिपीकडे (डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास), आरटीएकडे (प्रत्यक्ष स्वरुपात भागधारणा असल्यास) अद्ययावत करावेत.

दिनांक: ०६.०६.२०२३

भारतीय स्टेट बँक करिता

अरुणा एन दक सहाय्यक महाप्रबंधक (अनुपालन व कंपनी सचिव)



का काढला? ते लगेच म्हणतील की काँग्रेसने हे ६०

भारताची गाडी चालवायची आहे, पण ते फक्त मागे वळून पाहतात. गाडी पुढे का सरकत नाही, पुन्हा पुन्हा का धक्के मारत आहे, याचा विचार त्यांना करता येत नाही. ही भाजप आणि संघाची विचारसरणी आहे. तुम्ही मंत्री आणि पंतप्रधान बोलताना ऐका, ते फक्त इतिहासावर बोलतात. भविष्याबद्दल कोणी बोलत नाही. ते फक्त इतिहासासाठी लोकांना जबाबदार धरत आहेत, असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

# महापंचायतीमध्ये कुस्तीपदू घेणार मोठा निर्णयः एकजूट दाखवण्याचा प्रयत्न

**♦नवी दिल्ली ।** खासदार ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात न्याय मागणारे कुस्तीपटू आता शेवटचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. आजवर पंचायत-पंचायती खेळणाऱ्या शेतकरी संघटना एकत्र येत नसल्यामुळे कुस्तीपटूंनी आता स्वतः महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मुंडलाना, गोहाना, सोनीपत येथील किसान युनियनच्या चधुनी गटाने आयोजित केलेल्या पंचायतीत लढाई शेवटपर्यंत घेऊन जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

शेतकरी संघटना आणि विरोधी नेत्यांनी कुस्तीगीरपटूंच्या लढ्याला पाठिंबा दिला असला तरी या लढ्याला आतापर्यंत यश आलेले नाही. यावेळी शेतकरी नेते आणि पंचायतींनी पाठिंबा दर्शवला परंतु त्यांच्यामध्ये एकजूट दिसून आली नाही. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या व्यासपीठांवरून निर्णय झाले, मात्र मोठा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कुस्तीपटूंनी मोठा निर्णय घेतला आहे.

शेतकरी गटातील कुस्तीपटूंना आंदोलनापासून दूर ठेवण्याची शक्यता आहे. शेतकरी चळवळीतच टिकैत गट आणि चाधुनी गटामध्ये मतमतांतरे आहेत. त्यामुळे ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू आंदोलनावर कोणताही परिणाम होऊ नये असे कुस्तीपटूंना वाटत आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंडलाना आयोजित समर्थन पंचायतीमध्ये पोहोचलेल्या बजरंग पुनियाने मंचावर सांगितले की, समर्थ पंचायतीत सध्या कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. कारण मुंडलाना पंचायतीत मोठा निर्णय होऊ शकतो, असे आधीच सांगितले जात असल्यामुळे पुनियाच्या अशा वक्तव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मात्र, सर्वांनी संघटित होऊन पैलवानांच्या महापंचायतीला यावे. या ठिकाणी सर्वजण मिळून एकमताने मोठा निर्णय घेऊ. एकाकी राह्न लढाई जिंकता येत नाही. हा सन्मान आणि सन्मानाचा लढा आहे, असे बजरंग पुनिया म्हणाले.

# खरा भारत येथे आहे

# कॉग्रेस नेते सचिन सावंत यांचा निशाणा

आपलं महानगर वृत्तसेवा

**♦मुंबई** । ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघातावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळेच

अपघात झाला असल्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते यांनी एक फोटो ट्विट करीत खरा भारत येथे आहे मोदीजी, असा टोला लगावला आहे.


भारतीय रेल्वे इतिहासातील सर्वात भीषण अपघातांपैकी एक असलेल्या ओडिशा रेल्वे दुर्घटनेत किमान २८८ प्रवासी ठार आणि ९००ह्न अधिक जखमी झाले. या भीषण रेल्वे अपघाताबाबत आता काँग्रेसने भाजपला घेरले आहे. रेल्वेरुळांच्या देखभालीसाठीचे बजेट सातत्याने कमी होत आहे, असे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. रेल्वेच्या

अहवालानुसार ३ लाख १२ हजार पदे रिक्त आहेत, असं सागत पतप्रधान नरद्र मादा या भीषण अपघाताची जबाबदारी घेणार का? सरकार रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कॅग आणि स्टॅण्डिंगच्या अहवालाची दखल घेणार

> का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी आहेत, असे काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटले आहे.

आता हाच मुद्दा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. रुळांच्या नवीनीकरणावरील खर्च प्रतिवर्ष कमी, आधुनिक सिग्नल

यंत्रणेवर खर्च नाही, कवच प्रणालीची केवळ ४ टक्के अंमलबजावणी, ३ लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त व दुसरीकडे श्रीमंतांसाठीच्या वंदे भारतचा टेंभा, ६०० जण अहमदाबादला नेण्यासाठी बुलेट ट्रेनवर हजारो कोटी खर्च, असा ताळेबंदच सचिन सावंत यांनी मांडला आहे. सोबत प्रवाशांनी खचाखच भरलेला फोटो ट्विटरवर शेअर करीत खरा भारत येथे आहे मोदीजी, असे





सार्वजनिक आरोग्य विभाग कस्तुरबा हॉस्पिटल साने गुरूजी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई ४०००९९ क्र. एचओ /९९९७/ केएच दि.

## ई-निविदा सूचना

बृमनपाचे महानगरपालिका आयुक्तांसाठी आणि त्यांच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक कस्तुरबा हॉस्पिटलद्वारे खाली नमूद करण्यात आलेल्या साहित्याच्या पुरवठ्यासाठी ऑन लाईन ई-निविदा मागवित आहेत.

अनु. क्र.	बोली क्र.	प्रकाराचे नाव	परिमाण
१ ७२०००५३५७३		कस्तुरबा राज्णालय येथे पी आणि एस कामाच्या संदर्भात दैनंदिन देखभाल कामासाठी आवश्यक जोडण्यांचे दर कंत्राट	०१ जॉब

बोली सुरू: ०६.०६.२०२३ रोजी १०:०० वा. बोली समाप्ती: १२.०६.२०२३ रोजी १६:०० वा. संपर्क अधिकारी: डॉ. चंद्रकांत पी. पवार, वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा हॉस्पिटल दूर क्र. ०२२-२३०२७७६९ ई-मेल: ms01kasturba.phd@mcgm.gov.in

पूर्ण ई-निविदा कागदपत्रे ई-निविदा पोर्टल http://portal.mcgm.gov.in वर उपलब्ध आहे. ई-निविदा कागदपत्रांच्या अनुसार ई-निविदा ऑन लाईन सादर कराव्यात.

पीआरओ/६०३/जाही/२०२३-२४ आठवड्याचा एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा

वैद्यकीय अधीक्षक, करतुरबा हॉस्पिटल

# E-TENDER NOTICE

Online E-Tenders with schedules filled are invited from Contractors registered with MSEDCL for the work mentioned in the tender under Vasai Circle.

Tender No.	Description	Estimated Cost in Rs.	Tender fee	E.M.D Rs	Last Date of submission
T-03	Tender for hiring of vehicles for 3 years period (preferably electric operated) for SE Vasai Circle.		Rs. 1000/- + 18 % GST	13860/-	12/06/2023 up to 12.00 Hrs.

1. E-Tender No. SE/VC/Vehicle/T-03/23-24 documents are available from 06.06.2023 at our website https://etender.mahadiscom.in/eatApp/ Submit the bids online through E-Tendering on above mentioned link. Last date for submission is 20.03.2023 up to 17:00 Hrs. Contact person: Executive Engineer, (Adm.), Vasai Circle Ph. No. 0250-239 3373, and Mob. No. 7875760600/7875760610

Office of the Superintending Engineer (VC), 2/3 "Deepshree" Navghar (E), Vasai Road. Phone: 95250 -2393373, 2391096 (O), 2391144 (P)/7875760600/7875760610, E-mail: sevasais@yahoo.in

### मनप्पूरम होम फायनान्स लिमिटेड MANAPPURAM सीआयएनः यू६५९२३के१२०१०पीआयसी०३९१७९

**नोदणी कार्यालय:** आयव्ही/४७०ए (जुना)डब्ल्यू/६३८ ए (नवीन) मनप्पूरम हाऊस, वल्लापड, थ्रिसूर, केरळा, ६८०५६७ **कॉर्य कार्यालय:** मनप्पूरम होम फायनांस लिमिटेड, तिसरा मजला, युनिट क्र. २०१ ते २१५, ए विंग, ऋकनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी - कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई -४०००९३, महाराष्ट्र. दूरध्वनी क्र.: ०२२-६६२१९०००, **संकेतस्थळ:** www.manappuramhomefin.com मागणी सूचना

कर्जदार/सह-कर्जदार/ हमी नाव/ कर्ज खातेक्रमांक/शाखा दिनांक/ थकीत रक्कम सुरक्षितमालमत्तेचे वर्णन घर क्र. १०५४, मोरापाडा, मुरबे, नलिनी यशवंत मोरे, विजय यशवंत बोईसर पश्चिम, भवानी माता १९-०५-२०२२ आणि मोरे/ एमएलएपी०००५०००८३३/ 93-04-2023

मंदिराजवळ, बोईसर ठाणे पी. ओ.

पालघर, ठाणे महाराष्ट्र पिन ४०१४०१ उपरोक्त नमुद्र कर्जदार/दारांना १३ (२) च्या अंतर्गत जारी करण्यात आलेल्या सूचनेच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत थकीत रकमेचा भरण करणाचा सल्ता देण्यात येत आहे. असे जर न झाल्यास सिक्युरीटायझेशन अँड रिकेस्ट्रक्शन ऑफ फायनंश्चियल ॲसेट्स अँड एनफोसॅमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ १३ (२) च्या अंतर्गत पारित करण्यात आलेल्या दिनांकापासून ६० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुढील कारवाई

प्राधिकत अधिकार्र

### REPRO INDIA LIMITED

### Corporate Identification Number (CIN): L22200MH1993PLC071431

**Registered office**: 11<sup>th</sup> Floor, Sun Paradise Business Plaza, B Wing, S B Marg, Lower Parel, Mumbai-400013 **Phone**: +91-22-71914000; **Email**: <a href="mailto:investor@reproindialtd.com">investor@reproindialtd.com</a>; **Website**: <a href="mailto:http://www.reproindialtd.com">http://www.reproindialtd.com</a>

June 05, 2023

Dear Shareholder(s),

Subject: Intimation with respect to transfer of equity shares under Section 124(6) of the Companies Act, 2013 to the Investor Education and Protection Fund (IEPF).

As per the provision of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereto ("the Rules"), all unclaimed dividends are required to be transferred by the Company to IEPF established by Central Government, after the expiry of seven years from the date of transfer to unpaid dividend account. The details regarding unclaimed dividends are available at the Company's website <a href="www.reproindialtd.com">www.reproindialtd.com</a>. Further, all the shares in respect of which dividend has remained unclaimed for seven consecutive years or more shall also be transferred in the name of IEPF.

As per our records, the amount of dividend mentioned have not been encashed for the last seven consecutive years from the unpaid dividend account commencing from the financial year 2015-2016. The detail of dividend amount not claimed is as under:

Dividend for the year	Warrant No.	Amount (Rs.)
Final Dividend for the year 2015-2016		

The unclaimed dividend(s) prior to the year(s) mentioned above has already been transferred to the Investor Education and Protection Funds (IEPF), as required under Section 124(5) of the said Act.

To claim the above unpaid dividend amount or in case for any information/clarification, please write or contact our RTA, M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No.: +91-8108116767, e-mail: <a href="mailto:iepf.shares@linkintime.co.in">iepf.shares@linkintime.co.in</a>.

Please provide following details in all your communications: 1. Name of the Company 2. Folio No. or DP and Client ID 3. Name of shareholder 4. Contact No. 5. Email ID. Also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof.

You are requested to claim unpaid dividend on or before **02/09/2023** failing which the above said shares will be transferred to IEPF at appropriate date.

The details of shareholders including names, folio numbers and DP ID - Client ID and the number of shares due for transfer to IEPF Authority are available on Company's website <a href="https://www.reproindialtd.com">www.reproindialtd.com</a>.

After the shares have been transferred to IEPF, you can claim the said shares from IEPF Authorities, by filing e-form No. IEPF-5, as prescribed under the said Rules.

Further, the Company has also sent individual letters to all the Members holding shares of the Company in physical form for furnishing their PAN, KYC details and Nomination pursuant to SEBI Circular dated November 3, 2021, December 14, 2021 and March 16, 2023 in Form ISR-1. The Form ISR-1 is also available on the website of the Company. Attention of the Members holding shares of the Company in physical form is invited to go through and submit the said Form ISR – 1.

Thanking you,

Yours faithfully,

### FOR REPRO INDIA LIMITED

Sd/-Almina Shaikh Company Secretary & Compliance Officer

\*This is computer generated letter & does not require signature.